



राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २२ ऑगस्ट २०१६.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत उल्हासनगरसाठी ३० सप्टेंबर; तर उर्वरित महानगरपालिकांसाठी ७ ऑक्टोबरला सोडत

मुंबई, दि. २२: उल्हासनगर महानगरपालिकेसाठी ३० सप्टेंबर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ३ ऑक्टोबर; तर उर्वरित ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर २०१६ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्च/एप्रिल २०१७ मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सदस्य संख्या अधिनियमात २२७ एवढी निश्चित केली आहे. उर्वरित महानगरपालिकांसाठी २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे सदस्य संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना एकसदस्यीय; तर अन्य सर्व महानगरपालिकांची प्रभागरचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाईल.

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस २३ सप्टेंबर २०१६ पर्यंत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर संबंधित तारखांना महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येईल. आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत बृहन्मुंबईसाठी ५ ते २० ऑक्टोबर; तर उर्वरित महानगरपालिकांसाठी १० ते २५ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत संबंधित महानगरपालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी ४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सुनावणी देतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सुनावणी देण्यात येईल. २२ नोव्हेंबरला बृहन्मुंबईची; तर उर्वरित महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना २५ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केले जाईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

प्रभागरचनेबाबत तपशील	बृहन्मुंबई महानगरपालिका	अन्य महानगरपालिका
आरक्षण सोडत	३ ऑक्टोबर २०१६	७ ऑक्टोबर २०१६*
आक्षेपांसाठी कालावधी	५ ते २० ऑक्टोबर २०१६	१० ते २५ ऑक्टोबर २०१६
सुनावणी	५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत	४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत
अंतिम प्रभाग रचना	२२ नोव्हेंबर २०१६	२५ नोव्हेंबर २०१६
* उल्हासनगरपालिकेसाठी ३० सप्टेंबर २०१६		